

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक :संकीर्ण-१०.०५/प्र.क्र १९६/कोषा-प्र-५

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,

दिनांक : १२ डिसेंबर, २००७.

- वाचा १) वित्त विभाग निर्णय क्र. डीएटी - १३७५/४/७५/एडीएम-९, दिनांक १८.९.१९७५  
२) वित्त विभाग, निर्णय क्र. टीआरडब्ल्यू - १३७६/७६०/एडीएम-९, दि.११.३.१९७६  
३) वित्त विभाग निर्णय क्र. टीआरडब्ल्यू - १३७६/१४९२/एडीएम-९, दि.६.७.१९७६

प्रस्तावना:

महाराष्ट्र शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांना बँकेमार्फत निवृत्तीवेतन प्रदान करणे या योजनेच्या अंमलाखाली येणा-या निवृत्तीवेतनधारकांना, योजनेतर्गत असणा-या प्राधिकृत बँकेत स्वतःच्या एकट्याचे (single name) नावाचे सेव्हिंग खाते सुरु करावे अशी तरतूद योजनेत आहे. महाराष्ट्र शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांना वरील योजनेतर्गत संबुक्त खाते सुरु करण्यास मान्यता घ्यावी किंवा कसे ही बाब शासनाच्या विभासधीन होती. आता प्रस्तुत प्रकरणी शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे:

शासन निर्णय

शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. डीएटी - १३७५/४/७५/एडीएम-९, दिनांक १८.९.१९७५ मध्ये अंशतः सुधारणा करून वरील योजनेकरिता प्राधिकृत केलेल्या बँकेत निवृत्तीवेतनधारकांना स्वतः च ज्या नावे कुटुंब निवृत्तीवेतनाचे प्राधिकार पत्र अस्तित्वात असेल अशा नावे संयुक्त बचत खात्यात निवृत्ती वेतन जमा करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.


निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनासाठी कुटुंबातील व्यक्तींसह सुरु केलेले संयुक्त खाते पुढील शर्तीच्या अधीन राहिल --

- (१) संयुक्त बचत खाते ' Former or Survivor ' किंवा ' Either or Survivor ' या तत्वावर चालविता (operate) येईल.
- (२) निवृत्तीवेतनधारकाच्या बँक खात्यात एकदा निवृत्तीवेतनाची रक्कम जमा केल्यावर शासनाची जबाबदारी संपुष्टात येईल. त्याच्या/तिच्या सहखातेदाराने चुकीने वा निवृत्तीवेतनधारकाच्या परघात रक्कम काढली तर त्याची जबाबदारी निवृत्तीवेतनधारकाची राहिल.
- (३) निवृत्तीवेतन फक्त निवृत्तीवेतनधारकाच्या हयातीत देय असल्याने त्याच्या/तिच्या मृत्यूची माहिती अधिदान व लेखा अधिकारी/कोषागार अधिकारी तसेच बँकेस विनाविलंब व कोणत्याही परिस्थितीत मृत्यूच्या दिनांकापासून एक महिन्याचे आत सहखातेदाराने कळविणे बंधनकारक राहिल. तसेच निवृत्तीवेतनधारकाचा मृत्यु झाल्यास संयुक्त खाते कोषागार कार्यालयाच्या सूचनेवरून बँकेकडून बंद करण्यात येईल.
- (४) निवृत्तीवेतनधारकाचे मृत्यूच्या दिनांकास बँक खाती शिल्लक असलेली निवृत्तीवेतनाची रक्कम, निवृत्तीवेतनधारकांना सहखातेदाराचे नावाने नामनिर्देशन केले नसेल तर कायदेशीर वारस असल्याचा सक्षम प्राधिका-याचा दाखला सादर केल्याशिवाय सहखातेदाराला, संयुक्त खात्यातून रक्कम काढता येणार नाही. तसेच अशा अधिकच्या रकमेचे प्रदान झाले तर अतिप्रदानाची रक्कम कुटुंबनिवृत्तीवेतनातून, संयुक्त खात्यातून किंवा त्याच्या/तिच्या सहखातेदाराच्या नावे असलेल्या वैयक्तिक खात्यातून वसूल करण्यात येईल.
- (५) निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूच्या दिनांकानंतर माहिती अभावी त्याच्या/तिच्या संयुक्त खात्यात निवृत्तीवेतनाची रक्कम जमा केली गेल्यास व सदर अतिप्रदानाची रक्कम खात्यात तशीच शिल्लक राहिल्यास अतिप्रदानाची रक्कम बँकेकडून शासनास परत केली जाईल.

२. सध्या निवृत्ती वेतन घेणा-या निवृत्तीवेतनधारकास त्याचे/तिचे निवृत्ती वेतन संयुक्त खात्यामध्ये जमा व्हावे अशी इच्छा असले तर त्याला/तिला, तो/ती सध्या ज्या अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/कोषागारातून निवृत्तीवेतन घेतो/घेते, त्या अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/कोषागार अधिकारी यांना निवृत्तीवेतनधारकाने व सहस्रातेदाराने ह्या शासन निर्णयाद्वारे विहित केलेल्या शर्ती व अटी मान्य असल्याबाबत सोबतच्या विहित नमुन्यात समुचित रकमेच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र द्यावे शपथपत्र प्राप्त झाल्यावर संबंधित कोषागार अधिकाऱ्याने / अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई यांनी निवृत्तीवेतनधारकास संयुक्त खाते उघडण्याची सुविधा देण्याबाबतचे प्राधिकारपत्र बँकेस द्यावे व त्याप्रमाणे खालील अनुक्रमांक-३ येथील सूचना देण्यात येतील बँकेच्या निदर्शनास आणावी.

३ सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या अधिकृत वेब साईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००७१२१२१७३४४२००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



( सुनिल सोनी )

प्रधान सचिव (वित्तीय सुधारणा)

वित्त विभाग

प्रति,

राज्यपालांचे सचिव,

मुख्य मंत्र्यांचे व उप मुख्यमंत्र्यांचे सचिव,

सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव .

सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग,

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हाधिकारी,

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी,

प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणखातीला सर्व कार्यालय प्रमुख,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर,

प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा ) १, महाराष्ट्र, मुंबई

महालेखापाल (लेखा परीक्षा )-२, महाराष्ट्र, नागपूर

महालेखापाल (वाणिज्यिक लेखापरीक्षा ), महाराष्ट्र, मुंबई.

\* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ, सचिवालय, मुंबई.

\* प्रबंधक, उच्च न्यायालय ( मुळ शाखा ), मुंबई.

\* प्रबंधक, उच्च न्यायालय ( अपील शाखा ), मुंबई.

\* प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई.

\* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.

\* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.

संचालक, लेखा व कोषागार, मुंबई.

मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखा, काकण भवन, मुंबई

सर्व उप संचालक, लेखा व कोषागार,

सर्व उपमुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा,

सर्व जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी लेखा,

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/वाट्रे,

निवारी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.

सर्व कोषागार अधिकारी, [ ] त्यांना किती करण्यात येते को. त्यांनी प्रस्तुत शासन निर्णय सर्व

उपकोषागार अधिकारी, [ ] सर्व निवृत्तीवेतनधारक व संबंधित बँकाच्या निदर्शनास आणून द्यावा.

महासचिवशासक, भारतीय रिझर्व्ह बँक, अमरदिव्य वित्तीय, फोर्ट, मुंबई.

नवा व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक, स्थानिक शाखा काकण, कॉट क्रमांक सी-६, जी ब्लॉक, वाट्रे-कुर्ला राफुल, मुंबई- ५१.

वित्त विभागातील सर्व कार्यालये,

१०६ नारती, वित्त विभाग-कोषागार १,

\* पुत्राकरे.

१०६ नारती, वित्त विभाग-कोषागार १,

## शपथपत्र

मी, श्री/श्रीमती \_\_\_\_\_ वय \_\_\_\_\_ राहणार \_\_\_\_\_

\_\_\_\_\_, महाराष्ट्र शासनाचा निवृत्तीवेतनधारक/  
निवृत्तीवेतनधारिका असून माझे / माझी पती / पती/मुलगा/अविवाहित मुलगी श्री / श्रीमती \_\_\_\_\_

यांना/हिला माझ्या पश्चात मी कुटुंब  
निवृत्तीवेतनासाठी प्राधिकृत केले आहे. माझे निवृत्तीवेतन \_\_\_\_\_

या बँकेतील खाते क्र. \_\_\_\_\_ मध्ये जमा करण्यात येते.  
पृष्ठापकाळामुळे मी प्रत्येकवेळी पैसे काढण्यासाठी बँकेत जाऊ शकत नसल्यामुळे मी माझ्या  
कुटुंबातील श्री/श्रीमती \_\_\_\_\_ नाते \_\_\_\_\_ यासह माझ्या वर नमूद  
केलेल्या खाते क्र. \_\_\_\_\_ मध्ये सहखातेदार म्हणून अंतर्भूत करू इच्छितो/इच्छिते.

२. निवृत्तीवेतन हे केवळ हयातीतच देय असल्याने माझ्या मृत्यूची माहिती अधिदान व लेखा  
अधिकारी / कोषागार अधिकारी तसेच वर नमूद केलेल्या बँकेस जास्तीत जास्त लवकर व  
कोणत्याही परिस्थितीत मृत्यूच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत कळविण्याची जबाबदारी माझ्या  
सहखातेदाराची राहिल.

३. माझ्या मृत्युनंतरही चुकीने संयुक्त खात्यात निवृत्तीवेतनाची रक्कम जमा केली गेली  
किंवा अतिप्रदान झाले तर अतिप्रदानाची रक्कम कुटुंब निवृत्तीवेतनातून, सदर संयुक्त खात्यातून  
किंवा माझ्या सहखातेधारकाच्या नावे असलेल्या वैयक्तिक खात्यातून किंवा कायदेशीर वारसदार  
यांचेकडून वसूल करण्यात यावी.

४. माझ्या मृत्युनंतर प्राप्त निवृत्तीवेतनाची अतिप्रदानाची रक्कम माझ्या सहखातेदाराने  
शासनास तात्काळ भरणा न केल्यास त्याची वसुली देय होणा-या कुटुंबनिवृत्तीवेतनातून करण्यात  
यावी.

स्वाक्षरी (निवृत्तीवेतनधारक)

स्वाक्षरी (सहखातेदार)